

०१.०२.२०१९

प्रा. शहाजी मोरे

फ्रा स आणि स्वित्तलंड सा

देशांच्या दरम्यान जमिनीखाली २७ किमी परिघाच्या एका बोगद्यात एक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. लार्ज हॅड्रॉन कोलायडर (एलएचसी) हे नाव असलेल्या या अजस्र प्रयोगशाळेत धनभारित मूलकणांचे (प्रोटॉन) झोत जवळजवळ प्रकाशवेगाने, परंतु विरुद्ध दिशेने सोडले जातात. ते असंख्य वेळा धडकतात. या टकरीतून मिळण्याच्या किंवा बाहेर पडण्याच्या उर्जेच्या मात्रेस अज्ञात मूलकणांच्या अस्तित्वाचे पुरावे समजले जाते. पीटर हिंग या लिंटिश भौतिकशास्त्रज्ञाने १९६४ साली एका बोसॉन प्रकारण्या मूलकणांच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते. (मूलकणांचे प्रकार आहेत. त्यापैकी बोसॉन हे बोस-आइनस्टाइन सांख्यिकीचे नियम पाळतात किंवा त्यानुसार त्यांचे स्वरूप असते.) अशा कणांच्या अस्तित्वाच्या पुराव्यासाठी किंवा सिद्धेशास्ती अशीच अजस्र प्रयोगशाळा लागणार होती. या प्रयोगशाळेत २०१२ साली प्रोटॉन कणांच्या धडकेतून हिंग यांनी भाकीत केलेल्या कणांचे म्हणजेच हिंग बोसॉन कणांचे अस्तित्व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सिद्ध झाले. ते खेरे ठरल्याबद्दल पीटर हिंग यांना फ्रॅक्चर एंलर्ट यांच्यासोबत २०१३ सालचे नोंबर पारितोषकही मिळाले.

एलएचसी २००८ पासून कार्यरत असून,

नवी प्रयोगशाळा



विज्ञानवाटा

मूलकणांच्या शोधासाठी सध्या असलेल्या 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' पेक्षाही अजस्र अशी प्रयोगशाळा (फ्युचर सर्कुलर कोलायडर) आता उभारली जाणार आहे...

ही प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी दोन वर्षे बंद राहणार आहे. काही दोन वर्षे बंद राहणार आहे. काही शास्त्रज्ञानुसार आणाऱ्याची काही मूलकण शोधण्यासाठी ही प्रयोगशाळा उपयोगी न पडल्यास सध्याच्या एलएचसीपेक्षा मोठी व त्याहूनही सक्षम प्रयोगशाळा उभारावी लागेल. हिंग बोसॉनच्या अस्तित्वाच्या शोधानंतर तशा एकाही कणाचे अस्तित्व एलएचसीद्वारे सिद्ध झाले नाही. त्यानुसार युरोपियन सेंटर फॉन्न न्युक्लिंजर रिसर्च (सर्न) या संस्थेने 'युरोपियन स्ट्रॉटेजी फॉर पार्टिकल फिजिक्स' नावाने २०१३ मध्ये यासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला.

त्यानुसार एलएचसीपेक्षा सहापट ऊर्जा निर्माण करू शकणाऱ्या कोलायडरच्या उभारणीची आवश्यकता होती. त्यामुळे 'सर्न'ने अशा नव्या प्रयोगशाळेची म्हणजे 'फ्युचर सर्कुलर कोलायडर'ची (एफसीसी) योजना १५ जांत्रिमीला जाहीर केली.

नवी प्रयोगशाळा जमिनीपाली रंभर किलोमीटर परिधिच्या नावाचात असणार आहे. तिच्यात पोलिश्ट्रोम नावाचा मूलकण (इलेक्ट्रॉनचा प्रतिकण) पर्यंत पूर्णत्वास जाऊ शकतो आणि तो या इलेक्ट्रॉनचे झोत परस्परविरोधी दिशेने पण प्रकाशवेगाने पाठवून त्यांच्या टकरी

घडवून आणले जाईल. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाने या टकरीचा अभ्यास केल्यास नव्या मूलकणांचे अस्तित्व सिद्ध होऊ शकेल.

संभाव्य एफसीसीच्या रचनेत 'सर्न'ने अनेक नमुने सादर केले. सुमारे १० ते ३४ अब्ज डॉलर खर्चापर्यंतचे हे नमुने होते. विश्वातीची निर्मिती कशी झाली, विश्व कशाने बनले आहे, विश्वातील एकूण वस्तुप्रात्रेच्या ८५ टक्के असलेली पण न दिसणारी वस्तुप्रात्र म्हणजेच डार्क मॅटरचे (कृत्यापदार्थ) अस्तित्व, आणखी एक भिती (डायमेन्शन) आर्द्धाबाबत शास्त्रज्ञांनी केलेल्या भाकितासंबंधी व त्यांच्या उत्तरांसाठी अशा अजस्र प्रयोगशाळा उभाराव्या लागतात; परंतु या प्रश्नांची ठोस उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. हिंग बोसॉनच्या शोधाशिवाय या अजस्र प्रयोगशाळेद्वारा हाती काहीच लागले नाही, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. अजून नवीन मूलकण असतीलच असेही नाही. तेहां दहा ते तीस अब्ज डॉलर इतकी प्रचंड रकम खर्चून अशी प्रयोगशाळा उभारण्याएवजी अशाच संशोधनासाठी अन्य स्वस्त पर्याय शास्त्रावेत असे त्यांना वाटेल. आता 'सर्न' याचा अभ्यास करून २०२० मध्ये रंभर परिधिच्या नावाचात असणार आहे. तिच्यात पोलिश्ट्रोम नावाचा इलेक्ट्रॉनचा प्रतिकण इलेक्ट्रॉनचा फिजिक्स (एफसीसी) पर्यंत पूर्णत्वास जाऊ शकतो आणि तो या शकातील कण आघातक (पार्टिकल कोलायडर) असेल.